

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  
योजना- महाराष्ट्र आयुक्तालय  
कार्यालयातील लेखाधिकारी पदावर कार्यरत  
अधिकारी यांचे गोपनीय अहवाल  
लिहिण्यासाठी प्रतिवेदन अधिकारी व  
पुनर्विलोकन अधिकारी घोषित करणेबाबत

महाराष्ट्र शासन  
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१६/प्र.क्र.१५९/मगारो-३

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: १५ ऑक्टोबर, २०१६

**वाचा**

- १) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आकृति-२०१०/प्र.क्र. ७३/मगारो-३, दिनांक १५.९.२०११.
- २) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: गोअअ-२०१२/प्र.क्र.१४०/मगारो-३, दिनांक ३१.१२.२०१२
- ३) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: इपीडी-१०१४/प्र.क्र.२०४/का-१४२१, दिनांक ०२.०७.२०१४

**प्रस्तावना**

नियोजन विभागाच्या संदर्भाधीन अनु.क्रमांक ३ येथे नमूद दिनांक ०२.०७.२०१४ च्या शासन निर्णयान्वये नियोजन विभाग (खूद) या आस्थापनेवरील लेखाधिकारी हे पद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र आयुक्तालय, नागपूर यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात आले आहे. “लेखाधिकारी” पदासाठी गोपनीय अहवाल लिहिण्यासाठी प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. आता शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

**शासन निर्णय**

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र नागपूर आयुक्तालयातील “लेखाधिकारी” पदासाठी सहायक संचालक (लेखा) यांना प्रतिवेदन अधिकारी व आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांना पुनर्विलोकन अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

२. या आदेशाची अंमलवजावणी २०१४-१५ या वर्षाच्या गोपनीय अहवाला पासून लागू राहिल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०१५१२२६२२६८१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रशांत र. पिंपळे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १ प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- २ प्रधान सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३ सचिव (रोहयो), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ४ आयुक्त, मगांरारोहयो-महाराष्ट्र आयुक्तालय, नागपूर
- ५ संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ६ सर्वे उप सचिव, अवर सचिव व कक्ष अधिकारी नियोजन विभाग, (मग्रारोहयो)
- ७ कार्यासन मग्रारोहयो-१ (सारग्रंथासाठी)
- ८ निवडनस्ती, मग्रारो-३